

राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजना अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर सेंटर, नागपूर येथे टर्शरी केअर कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी केंद्र हिश्यापोटी रु.१८०.९२ लक्ष इतक्या निधी वितरणास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: टिसीसी २०१७/ प्रक्र-१८६/आरोग्य ३(अ)  
गो.ते.संकुल इमारत, १० वा मजला,  
एल.टी.मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१  
दिनांक: १७ जुलै, २०१७.

**संदर्भ:-**

- १) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे क्रमांक-T-२००१५/२/ २०१४- CR (NCD-II SECTION)(General) दि.१३ जानेवारी, २०१७.
- २) आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक (राआअ) यांचे दि.२४.४.२०१७ चे पत्र.
- ३) संचालक, वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे दि.१२.७.२०१७ चे पत्र.
- ४) सह संचालक, (असंसर्गजन्य रोग) आरोग्य सेवा, मुंबई यांचे दि.२८.४.२०१७ चे पत्र.

**प्रस्तावना:-**

" राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजना (केंद्र हिस्सा) " या योजनेतर्गत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर केअर सेंटर, नागपूर येथे टर्शरी केअर कॅन्सर सेंटर (TCCC) स्थापन करण्याकरिता सामाजिक विशेष घटक (SCSP) या उद्दिष्टांसाठी केंद्र शासनाने संदर्भाधीन दि.१३.१.२०१७ च्या आदेशान्वये सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. केंद्र शासनाच्या " राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अभियान सुकाणू गटाच्या" दि.२३ ऑक्टोबर, २०१२ रोजी झालेल्या ९ व्या सभेतील विषय क्र.१० अन्वये अखर्चित निधी पुनर्जिवित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्राने राज्यास दिलेला निधी आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्यपगत होत नसून, सदर अखर्चित निधी राज्य शासन पुढील आर्थिक वर्षात तो ज्या उद्दिष्टासाठी देण्यात आला आहे त्यावर खर्च करू शकतात असे केंद्र शासनाच्या वित्तीय व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.३.३.१ नमूद केले आहे. केंद्र शासनाच्या अनुदान वितरणाच्या तरतुदीस तसेच संदर्भाधीन प्रस्तावांना अनुसरून केंद्र हिश्याचे अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाकरिता राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजना (केंद्र हिस्सा) " या योजनेतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर केअर

सेंटर, नागपूर येथे टर्शरी केअर कॅसर सेंटर (TCCC) स्थापन करण्याकरिता अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत केंद्र शासनाने संदर्भाधीन दि.१३.१.२०१७ च्या आदेशान्वये मंजूर केलेले रु.१,८०,९२,०००/- (रु.एक कोटी ऐंशी लाख ब्याणव हजार फक्त) इतके अनुदान सदर आदेशाच्या परिच्छेद क्र.२ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या त्याचप्रमाणे सदर तरतुद अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या लाभाभार्याकरिताच खर्च होईल या अटीच्या अधीन वितरीत करण्यास या शासननिर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

सदर निधी राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,तुकडोजी चौक,मानेवाडा रोड,नागपूर-४४० ०२७ यांना अदा करण्यासाठी नियंत्रक अधिकारी म्हणून सह संचालक, आरोग्य सेवा (अर्थसंकल्प व प्रशासन), पुणे यांच्याकडे वितरीत करण्यात येईल.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२६५-अ/दि.२८.६.२०१७ अन्वये प्राप्त सहमतीस तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.११६विघयो / दि.२.६.२०१७ ला अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

प्रस्तुत प्रकरणी केंद्र शासन/राज्यशासन व राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

सदर प्रस्तावावरील खर्च मागणी क्र आर-१,२२१०- वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ३१- सहायक अनुदाने (वेतनेतर) राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मधुमेह कर्करोग व हृदयरोग व पक्षाघात प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम ,अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) (२२१० एफ ७११) या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१७०७१५१५५३०४९२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि.कदम-पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा.मंत्री (साआवकुक) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा.राज्यमंत्री (साआवकुक) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.विरोधी पक्षनेता/विधानसभा/विधान परिषद, विधानभवन, मुंबई
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२(लेखा अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई .
- ७) निवासी लेखा परिक्षा अधिकारी , मुंबई.
- ८) आयुक्त (कु.क.) तथा संचालक, रा. आ. अ., आरोग्य भवन, मुंबई.
- ९) संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
- १०) सहसंचालक ( अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
- ११) उप संचालक,आरोग्य सेवा मंडळ, नागपूर
- १२) वित्त विभाग ( व्यय -१३ / अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई
- १३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (विधयो) मंत्रालय,मुंबई
- १४) संचालक,राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅसर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,तुकडोजी चौक,मानेवाडा रोड,नागपूर-४४००२७
- १५) सार्वजनिक आरोग्य विभाग (अर्थसंकल्प/ लेखा), मंत्रालय, मुंबई.
- १६) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
- १७) निवडनस्ती, आ-३ अ